

चक्रम हायकर्स, मुलुंड सह्यांकन-२०१७ नियमावली

- १) प्रत्येक गटाचे नेतृत्व दोन जणांकडे असेल, नेता संपूर्ण वेळ आघाडीवर असेल तर उपनेता सर्वात शेवटी असेल.
- २) नेत्याने दिलेल्या सूचना व निर्णय हे अंतिम असतील. ट्रेकच्या वेळी नेत्याचा दर्जा हा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या दर्जापेक्षा वरचा राहिल.
- ३) नेत्याने नेमून दिलेली कामे प्रत्येकाने जबाबदारीने पार पाडावीत.
- ४) ट्रेकचे ठरवून दिलेले वेळापत्रक सर्वांनी पाळलेच पाहिजे. चालताना निसर्गाचे व वनराजीचे रक्षण करावे, तसेच इतरांनी जागोजागी लिहिलेली नावे ट्रेकच्या वेळापत्रकात बाधा न आणता पुसून टाकावीत.
- ५) एखाद्यास मागे टाकताना त्यास सावध करून मगच पुढे जावे.
- ६) चालताना एखादा दगड चुकून सुटल्यास दगडाच्या टप्यातील सर्वांना सावध करावे.
- ७) वाटेतील संकटांची माहिती गावकऱ्यांना द्यावी व जरूर पडल्यास त्यांची मदत घ्यावी.

- ८) कोणत्याही परिस्थितीत नेत्याच्या पुढे व उपनेत्याच्या मागे राहू नये. तसेच दोघांच्या मध्ये दहा ते पंधरा फुटांपेक्षा जास्त अंतर ठेवू नये.
- ९) मुक्कामाची जागा नेत्याच्या परवानगीशिवाय सोडू नये.
- १०) मुक्कामाच्या जागेतील विस्तव संपूर्णपणे विझवून जागा साफ करावी.
- ११) आवश्यकतेनुसार ट्रेकच्या वेळापत्रकात बदल करण्याचा अधिकार नेत्यास देण्यात आला आहे.
- १२) संपूर्ण ट्रेकमध्ये मद्यपान व मांसाहारास बंदी आहे.
- १३) एक वस्ती सोडल्यापासून दुसरी वस्ती लागेपर्यंत वाटेत धूम्रपान करण्यास संपूर्ण बंदी आहे.
- १४) संस्थेचे हितसंबंध व लौकीक याची सर्वांनी जपणूक करावी.
- १५) उपस्थितांकडून कोणतेही असभ्य वा नियमबाह्य वर्तन घडल्यास त्याविषयी योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- १६) ट्रेकमध्ये सामील होणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या जीविताची व सामानाची जबाबदारी संस्था घेणार नाही.

चक्रम हायकर्स, मुलुंड: ३०२-ए, शिवानंद सोसायटी, संत रामदास मार्ग, जय गणेश टॉकिजजवळ, मुलुंड (पूर्व), मुंबई-८१,

www.chakramhikers.com info@chakramhikers.com

दूरध्वनी - १) कार्यालय: २१६३६६६३ (सायं ७.३० ते ८.३०)

२) आदित्य: ९०२९६७४००६


३) अद्वैत: ९७०२३२७७२२



चक्रम हायकर्स, मुलुंड
सह्यांकन २०१७

सह्यांकन-२०१७

पाथरा घाट - आजापर्वत माथा - गुयरीचा दरा
डेहेणे - करोली घाट - कुलंग
छोटा कुलंग



चक्रम हायकर्स, मुलुंड
आयोजित
१८ वे सह्यांकन

